

खरेदी खत, बक्षिसपत्र, वगैरे मालकी हक्क दस्तावेजाच्या
आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण करणे

उल्हासनगर महानगरपालिका

आ.जा.क्र. उमपा/करवि यु.३/१०४/२०२३
दिनांक २२/०५/२०२३

सादर

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तिवात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. **24BI022035800** अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यात प्रथमः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. मुरलीधर रंगलमल केवलरामानी अशी नोंद आहे. मिळकतीचे एकूण क्षेत्रफळ ३५८.५ चौ.फुट असून सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. आरोही तरुण अंबवानी रा- बॅरेक नं. ७४१, रुम नं. ६, अप्पर फ्लोर, उल्हासनगर-२ यांनी दिनांक १८/०५/२०२३ रोजी (ना.सु.केंद्र टोकन क्र. ४१२०२३००००९१०१) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री/श्रीम. आरोही तरुण अंबवानी अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- १) वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- २) श्री/श्रीम. मनोहरलाल ऊर्फ मुरलीधर रंगलमल केवलरामानी (लिहुण देणार) श्री/श्रीम. आरोही तरुण अंबवानी (लिहुण घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. ३५३/३बी दिनांक: ०८/०५/२०२३)
- ३) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. ४२४ दिनांक: १३/०५/२०२३)
- ४) दिनांक १६/०५/२०२३ रोजीचे धनुष धारी वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस

(मिनाक्षी जोशी)
लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. **24BI022035800** करीता मालमत्ता कर मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून श्री/श्रीम. आरोही तरुण अंबवानी अशी नोंद वर्ष २०२३-२०२४ पासून करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.

(उध्दव लुल्ला)
कर निरीक्षक, तथा
उप कर निर्धारक व संकलक

(जेठानंद करमचंदानी)
कर निर्धारक व संकलक

Change of Name & Charges	
Paid Rs.	518.00
Receipt No.	1289111111
Date	23/05/23
Sign	



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-3/104/2023

Date- 23/05/2023

Token No. 41202300009101

Sr. No. 24BI022035800

To,
SMT. AAROHI TARUN AMBWANI

Bk. No. 741, R-6, Upper Floor

Ulhasnagar-3

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
 Bearing Sr. No. 24BI022035800 Of Mpl Assessments
 Register

Ref:- Your Notice Dated: 18/05/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Murlidhar Rangalmal Kewalramani** Under Ward No. 24 Property No. 24BI022035800 as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: 424	Dt: 13/05/2023
12.	Objection Notice published in th News paper Namely Daily Dhanush Dhari	No: -----	Dt: 16/05/2023
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: -----	Dt: -----
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No: 353/3B	Dt: 08/05/2023

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation of fraudulent information containet in the notice given by you would lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.

